



APOLLO FINVEST

(INDIA) LTD.

CIN: L51900MH1985PLC036991

REGISTERED OFFICE:

**Unit No. 803, Morya Blue Moon,
Veera Desai Industrial Estate, Andheri West,
Mumbai, Maharashtra 400053**

Email: info@apolloinvest.com

Contact No. 022-62231667 / 68

May 25, 2023

The Secretary,
BSE Limited
25th Floor,
Phizore Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Scrip Code: 512437

Subject: Compliance pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Extract of Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2023, adopted in the Board Meeting held on May 23, 2023, published in Active Times (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspapers today i.e. May 25, 2023.

We request you to take the above information on record.

Thanking you,

For Apollo Finvest (India) Limited


Mikhail Inani
Managing Director & CEO
DIN: 02710749



PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that my client MR. DINESH ANAND DARAMKAR is selling Flat bearing No. A-301, THIRD FLOOR, Admeasuring 34.38 sq.mts (SUPER BUILT UP AREA) in the Building known as 'VARAD VINAYAK APARTMENT'...

PUBLIC NOTICE
TAKE NOTICE that the Mhada had issued original Allotment letter to the original allottee Mr. SUNIL LAXMAN JADHAV in respect of Core House No.B-18, admeasuring 25 sq. mts. Built-up area, at Gorai (1) SURYA DARSHAN Co-operative Housing Society Ltd., Plot No.110, RSC-16, Gorai-1, Borivali (West), Mumbai - 400 091 which had been lost/misplaced by my client Mr. JITENDRA JAGDISHCHANDRA JOSHI...

Read Daily ActiveTimes

MUMBAI METROPOLITAN REGION DEVELOPMENT AUTHORITY (A Government of Maharashtra Undertaking)
5th floor, Engineering Division, Plot Nos. R-5, R-6 & R-12, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Tel. 022-26594104 / 26595995, Fax: 26594179.

e-TENDER NOTICE
Name of Work : Annual comprehensive maintenance contract for Gymnasium Equipment at Jetwan building situated on plot no. 'R-14' & 'R-15' in 'E' Block of Bandra-Kurla Complex, Bandra (E).

PUBLIC NOTICE
Notice is hereby given to the public at large that by way of Agreement for sale dated 9th February, 1987, MR. SHARAD RAMESH DIXIT purchased from MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR flat situated at Flat No. 24, in Yashadayini CHS Ltd., A6 17, Jeevan Bima Nagar, Borivali West, Mumbai-400103 having five Shares of Rs. 50 each vide Share certificate No. 8 and distinctive Nos. 26 to 30 of the said flat.

TCI INDUSTRIES LIMITED
CIN: L74999MH1965PLC338985
Regd. & Corp. Off.: N. A. Savant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005. Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtl.net.in | Website: www.tci.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

Table with 5 columns: Sl. No., Particulars, Quarter Ended 31.03.2023, Quarter Ended 31.03.2022, Year Ended 31.03.2023, Year Ended 31.03.2022. Rows include Total income from operations, Net Profit/Loss, Total Comprehensive Income, etc.

Notes:
1. The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Apollo Finvest (India) Limited
CIN: L51900MH1985PLC036991
Regd. Office: Unit No. 803, Morya Blue Moon, 8th Floor, Veera Desai Industrial Estate, Andheri West, Mumbai - 400053. Contact: 022-62231667/68

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

Table with 5 columns: Sr. No., Particulars, Quarter Ended 31.03.2023, Quarter Ended 31.03.2022, Year ended 31.03.2022. Rows include Total Revenue from Operations, Net Profit / (Loss), Total Comprehensive Income, etc.

Notes:
1. The above-mentioned Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 23, 2023.

BAJAJ FINSERV BAJAJ HOUSING FINANCE LIMITED
Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014
Branch Office: 1st Floor, Ramdas Patil Market, Beside Martand Vijay Petrol Pump, Bhusawal Road, Jamner, Maharashtra-424206

POSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002. Rule 8-1 of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV)
Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) Co-Borrower(s) Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

Table with 4 columns: Name of the Borrower(s)/ Guarantor(s) (LAN No. Name of Branch), Description of Secured Asset (Immovable Property), Demand Notice Date and Amount, Date of Possession. Includes details for SHENDURNI, KAILAS RAMESH KUMAVAT, etc.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM ANITA ANIL BANSAL TO ANITA ANILKUMAR BANSAL AS PER DOCUMENT.
I HAVE CHANGED MY NAME FROM ANITA ANILKUMAR BANSAL TO ANITA ANILKUMAR BANSAL AS PER DOCUMENT.

HDB FINANCIAL SERVICES
Regd. Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad, Gujarat -380009
Regional Office: 1ST FLOOR, WILSON HOUSE, OLD NAGARDAS ROAD, NEAR AMBOLI SUBWAY, ANDHERI (E), MUMBAI 400069 and its various Branch's in Maharashtra.

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002

You, below mentioned borrowers, co-borrowers and guarantors have availed loan(s) facility(ies) from HDB Financial Services Limited by mortgaging your immovable properties (securities) you have not maintained your financial discipline and defaulted in repayment of the same. Consequently to your defaults your loans were classified as non-performing assets as you to avail the said loan(s) along with the underlying security interest created in respect of the securities for repayment of the same.

- 1) Borrower and Co-Borrowers and Guarantors: 1. Everest International Private Limited, 45 Udyog Bhavan Sonawala Road Goregaon East Mumbai-400063. 2. Anju Anil Chaudhary, 3. Anil Krishnakumar Chaudhary, 101 Belmont CHSL Lokhandwala Complex 3 Cross Lane Andheri West Mumbai-400053. 2) Loan Account Number : 3752392. 3) Loan Amount in INR: to the tune of Rs. 45,724,675.00/- Rupees Four Crores Fifty Seven Lakhs Twenty Four Thousand Six Hundred Seventy Five Only. 4) Detail description of the Security: Property 1: All the piece and parcel of the property bearing Flat No 101 (Admeasuring Area 630 Sq. Ft. Built Up Area) on the 1st floor of the building known as "Belmont", Belmont Co-operative Housing Society Ltd. Situated at Plot No. 340, S. No. 41, Four Bunglows, Oshiwara, Varsova, Andheri (west) Mumbai-400058. Boundaries: North: Party Layout Plot No. 337 & 336, South: Layout 30' Wide Road, East: Layout Plot No. 341, West: Layout Plot No. 339. Property 2: All the piece and parcel of the property bearing Flat No 102 (Admeasuring Area 525 Sq. Ft. Built Up Area) on the 1st floor of the building known as "Belmont", Belmont Co-operative Housing Society Ltd. Situated at Plot No. 340, S. No. 41, Four Bunglows, Oshiwara, Varsova, Andheri (west) Mumbai-400058. Boundaries: North: Party Layout Plot No. 337 & 336, South: Layout 30' Wide Road, East: Layout Plot No. 341, West: Layout Plot No. 339. Property 3: All the piece and parcel of the property bearing Flat No 103 (Admeasuring Area 525 Sq. Ft. Built Up Area) on the 1st floor of the building known as "Belmont", Belmont Co-operative Housing Society Ltd. Situated at Plot No. 340, S. No. 41, Four Bunglows, Oshiwara, Varsova, Andheri (west) Mumbai-400058. Boundaries: North: Party Layout Plot No. 337 & 336, South: Layout 30' Wide Road, East: Layout Plot No. 341, West: Layout Plot No. 339. Property 4: All the piece and parcel of the property bearing Flat No 104 (Admeasuring Area 630 Sq. Ft. Built Up Area) on the 1st floor of the building known as "Belmont", Belmont Co-operative Housing Society Ltd. Situated at Plot No. 340, S. No. 41, Four Bunglows, Oshiwara, Varsova, Andheri (west) Mumbai-400058. Boundaries: North: Party Layout Plot No. 337 & 336, South: Layout 30' Wide Road, East: Layout Plot No. 341, West: Layout Plot No. 339. 5) Demand Notice Date: 09-05-2023. 6) Amount due in INR: Rs. 36,575,588.89 /Rupees Three Crores Sixty Five Lakhs Seventy Five Thousand Five Hundred Eighty Eight and Paise Sixty Nine Only) as of 04-05-2023 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc.

1. The Borrower and Co-Borrowers/Guarantors are called upon to make payment of the above mentioned demanded amount with further interest as mentioned herein above in full within 60 days of this notice failing which the Undersigned Authorised Officer of HDBFS shall be constrained to take action under the Act to enforce the above mentioned securities. Please note that, as per section 13(13) of the said Act, 2. Mortgagees are restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease, leave & license or otherwise without the consent of HDBFS. 3. For any query or Full and Final Settlement, Please Contact: Collection Manager Mr. Ajay More Mobile No: 09820521727, Authorised Officer Renuka Rajguru Mobile No: 7738593048 HDB Financial Services Limited.

SUNRISE INDUSTRIAL TRADERS LIMITED
Regd. Office : 503, Commerce House, 140, Nagindas Master Road, Fort, Mumbai - 400 001
CIN - L67120MH1972PLC015871 www.sunriseindustrial.co.in Email: siltid@gmail.com

Statement of Standalone Audited Financial Results for the Quarter & Year ended 31-03-2023

Table with 7 columns: Particulars, Quarter Ended 31-03-2023 (Audited), Quarter Ended 31-03-2022 (Audited), Quarter Ended 31-12-2022 (Unaudited), Year Ended 31-03-2023 (Audited), Year Ended 31-03-2022 (Audited). Rows include Total Income from Operations, Net Profit/Loss, Total Comprehensive Income, etc.

Note:1. The above is an extract of the detailed format of Quarterly / Year ended Audited Financial Results 31st, March, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Year ended Audited Financial Results 31st, March, 2023 are available on the Stock Exchange website - www.bseindia.com, & Company website - www.sunriseindustrial.co.in

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandar, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/7296/2023 Date : 23/05/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 276 of 2023.

Applicant :- Sita Vihar "B" Co-Operative Housing Society Limited, Add : Village Goddev, Bhayandar (E), Tal. & Dist. Thane

Opponents :- 1. M/s. Bhagyaxmi Construction Company, 2. Jay Shri Ganesh Kripa CHS. Ltd., 3. Soman Nagar 'B' CHS. Ltd., 4. Soman Industrial & Construction Company Shri. Madhukar Narayan Soman, 5. M/s. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Through its Directors Shri. Nandkumar Kudilal Sekaria. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 13/06/2023 at 12.00 p.m.

Table with 4 columns: Old Survey No., Survey No./CTS No., Hissa No., Area. Rows include 117, 121, 8, 538 Sq. Mtr.

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))
District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963
First floor, Gavdevi Bhaji Mandar, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail:- ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/7299/2023 Date : 23/05/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 279 of 2023.

Applicant :- Anil Co-Operative Housing Society Limited, Add : Shirgaon, Chaitanya Sankul, Badlapur (E), Tal. Ambernath, Dist. Thane

Opponents :- 1) M/s. Dipali Construction, Shri. Ramswami Mallaya Dharvin, 2) Subodh Madhav Chavan, 3) Smt. S. Lalita, 4) Smt. S. Chitra. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 12/06/2023 at 1.00 p.m.

Table with 3 columns: Survey No./CTS No., Hissa No., Area. Rows include 22, A/4, A/5, 530.71 Sq. Mtr.

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-Operative Societies, Thane & Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

TENDER NOTICE

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad invites sealed quotations from reputed contractors, who have carried similar type of works for "Proposed renovation and repair works for different services at Yashwant Natyamandir, Manmala Tank Road, Matunga (West), Mumbai - 400 016". Specialized contractors for respective specialized services should visit the site and understand the detailed scope of works and accordingly submit their sealed quotations to the office of Akhil Bhartiya Marathi Natya Parishad. Different works to be carried out along with their brief scope of works are mentioned below:

- 1. Civil & Finishing Works: This includes, roofing repair and waterproofing works at terrace, removal of existing plaster and redoing of new plaster along with waterproof coating on walls, texture, mineral silicate paints or equivalent, acoustics works, changes of plumbing lines, redoing of toilet flooring and dado, repair of false ceiling works.
2. HVAC Works: Repair and renovation of the existing HVAC works, changing of cooling tower, all AHU servicing, checking of all pipes, ducting and insulation and doing repair wherever necessary and all other allied works which are necessary to be done to completely upgrade the HVAC system.
3. Fire Fighting & Fire Alarm System: Eliminating existing fire fighting system and installation of completely new fire fighting system along with liasioning work for final CFO NOC.
4. Elevator Works: Re conditioning and upgradation of existing elevator (G + 6) including replacement of various components based on the inspection of the elevator including liasioning works.

The sealed quotations for respective specialized services listed above shall be submitted by respective specialized contractors of the same in the office of Akhil Bhartiya Marathi Natya Parishad on or before 31/05/2023 up to 3:00 p.m. and, shall be opened in the office of the Client on 31/05/2023 at 5:00 p.m. or as declared by the Client. Right to accept or reject any or all the tenders without assigning any reasons is reserved with the client. Contact Person : Mr. Manoj Dabale Contact Number : 8779986296 Email Id : natyaparisad.org@gmail.com

CHANGE OF NAME
I HAVE CHANGED MY NAME FROM ANITA ANIL BANSAL TO ANITA ANILKUMAR BANSAL AS PER DOCUMENT.
I HAVE CHANGED MY NAME FROM ANITA ANILKUMAR BANSAL TO ANITA ANILKUMAR BANSAL AS PER DOCUMENT.

PUBLIC NOTICE

Take notice that, my clients Mrs. Farzana Iqbal Khan W/o Iqbal Khan is an owner of all that piece or parcel of land or ground lying below and situate at Village Trombay and in the registration district and sub district of Mumbai, bearing CTS City Survey No.187, Village Turbhe, Area admeasuring 56.5 sq.meters, Kuria Taluka, Registration District Sub-District Mumbai, in short, "the said premises in terms of Agreement dated Receipt-Cum-Agreement dated 03rd August 2006 3ivw Agreement for Sale dated 23rd August, 2006, for a sum of Rs. 14,00,000/- (Rupees Fourteen Lakhs Only) i.e. Rs. 8,00,000/- (Rupees Eight Lakhs Only) by cash and Rs. 6,00,000/- by cheques No. 893902 & Cheque No.893903 dated 21st August 2006, drawn on State Bank of India, and full consideration is paid to Mr. Madarshah Mohammed Shaikh. My client has absolute right, title and interest in the said land together with structure standing thereon. My client has also preferred Affidavit before the SDO MSB for setting aside the Mutation Entry. The Matter is subjudice for hearing. Likewise my client is also considering for filing a suit against MR. MADARSHAH MOHAMMED SHAIKH, MR SAIF SIDDIQUI, MRS. ZOHRBA BEGUM GAUSUDDIN for cancellation of Agreement for Sale dated 23rd August, 2006 & for Cancellation of Conveyance dated 21st August, 2006 & Conveyance dated 15th November, 2007. All the members of the public are requested to abstain from entering into any transaction for sale, assignment, transfer and/or conveyance of the land and structure occupied by my client with the aforesaid persons without the consent/concurrence of my client. For M/s Zaigam & Jamshed, Zaigam Rizvi, Advocate High Court, Office No. 29/B, 2nd Floor, Khataul Bidge, Opp. B.S.E.A.D. Mody Marg, Mumbai-23 Date: 25/05/2023

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that by way of Agreement for sale dated 9th February, 1987, MR. SHARAD RAMESH DIXIT purchased from MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR flat situated at Flat No. 24, in Yashadanyam CHS Ltd., A6 17, Jeevan Bima Nagar, Borivali West, Mumbai -400103 having five Shares of Rs. 50 each vide Share certificate No. 8 and distinctive Nos. 26 to 30 of the said flat. And whereas MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR purchased the said flat premises from MR. B. H Bohra by way of Agreement for Sale in the year 1987.

The said flat was allotted to MR. B. H Bohra by Life Insurance Corporation of India in the year 1972.

And whereas the Original Agreement for Sale executed in the year 1987 between MR. RAMESHBHAI JAGJIVANDAS THAKKAR and MR. B. H Bohra and the Original Allotment Letter issued to MR. B. H Bohra by Life Insurance Corporation of India in the year 1972 has been lost or misplaced and the complaint has been lodged for the above mentioned lost or misplaced document at MHB Colony Police Station vide complaint Id - 30245/2023 dated 24/05/2023 and as on today the said agreement and allotment letter is not found. If any person having or claiming to have any claim, rights, title, interest to or under or in the nature of any for the same etc. should inform me to my at following address within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below mentioned address, failing to which it shall be deemed to have waived their objection and claim.

Sd/-
Darshan Kumar P. Rita
M. Com, B. Ed., L.L.B
Advocate High Court
Shop No.02, Navroj Apartment,
Place : Mumbai Off. S. V. Road, Dahisar (E), Mumbai-400068.
Date : 25.05.2023 Email: darshan.prita@gmail.com

अपोलो इनव्हेस्ट (इंडिया) लिमिटेड
सीआयएनः एन५१९००एमएच१९८५पीएससी०३६९११

नोंदीकृत कार्यालय: युनिट क्र.८०३, मोर्बा क्लब नगर, एका मजला, वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दूर: ०२२-६२३१६६७/६८, ई-मेल: info@apolofininvest.com, वेबसाईट: www.apolofininvest.com

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात)

अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२३	संपलेले वर्ष ३१.०३.२०२२
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	७७४.६५	४६५५.४०	७३९९.९८
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	२९२.०२	१४५३.०९	१७०३.६५
३.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवाददात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्वी)	२९२.०२	१४५३.०९	१७०३.६५
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	२३२.८२	१०००.६८	१२७४.६४
५.	एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	२३५.३३	१०१५.००	१२७६.२७
६.	राखीव लेखापरिक्षित ताळेबंदप्रकरिता दिल्यामुसार	३७३.१२	४८२.६७	३८५५.६७
७.	भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.र.१०/- प्रती)	३७३.१२	३७३.१२	३७३.१२
८.	उत्पन्न प्रतिभाग	६.२३	२७.०५	३४.९०
अ. मूळ	६.२३	२७.०५	३४.९०	
ब. सौमिकृत				

टिपः

१. वर नमुद वित्तीय निष्कर्षांचे लेखातलियादीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि २३ मे, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.
२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसाठी सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.apolofininvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सही / -
निखिल इशानी
व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

ठिकाण: मुंबई
दिनांक: २४ मे, २०२३

जाहीर सूचना

खालील अनुषंगीत सविस्तर नमुद फ्लॉटचे मालक श्री. योगेश काल्पाना उंबेजें यांच्या अधिकाराची मी चौकशी करित आहे आणि त्यांना उपलब्ध असलेल्या मुद दस्तावेजांच्या आधाराने सदर फ्लॉटची किंवा करपाची इच्छा आहे.

सदर फ्लॉटचे अधिकार दस्तावेज खालीलप्रमाणे:

- विकासक मे. एच.ए. भाटी अँड अरविप्रदुत्त सी.टी. दिनांक १८ जून, १९९० रोजीचे करारनामाद्वारे सदर फ्लॉट प्रथम मालक कुमारी हेमलता सोमभाई पटेल यांच्याकडे विक्री केला.
- दिनांक ४ मे, १९९० रोजीच्या करारनामानुसार कुमारी हेमलता सोमभाई पटेल यांनी सदर फ्लॉट द्वितीय मालक श्रीमती मुनगाड अमीर जिबा यांच्याकडे विक्री केला.
- दिनांक ४ मे, १९८८ रोजीच्या करारनामानुसार श्रीमती मुनगाड अमीर जिबा यांनी सदर फ्लॉट तृतीय मालक श्रीमती भारतीबेन मुकुंदा रावत व श्री. मुकुंदा लालती रावत यांच्याकडे विक्री केला.
- दिनांक २२ मार्च, १९८२ रोजीच्या करारनामानुसार श्रीमती भारतीबेन मुकुंदा रावत व श्री. मुकुंदा लालती रावत यांनी सदर फ्लॉट चौथ्या मालक श्री. नारायण शिवाय अरोलकर यांच्याकडे विक्री केला.
- दिनांक २८ जुलै, १९९५ रोजीच्या विक्री करारनामानुसार श्री. नारायण शिवाय अरोलकर यांनी सदर फ्लॉट पाचव्या मालक श्रीमती विमल काल्पाना उंबेजें व कुमारी योगेश काल्पाना उंबेजें यांच्याकडे विक्री केला आणि तदनुसार दिनांक ५ डिसेंबर, २०१९ रोजीचे घोषणा करारनामानुसार ते दिनांक ५ डिसेंबर, २०१९ रोजी दस्तावेज क्र.बीडीआर-२/१९९३/२०१९ धारक होऊन उपनिबंधक, अंधेरी तालुका येथे नोंदीकृत झाले बंधनकार त्यांनी येथे नमिळविले केले आहे की, दिनांक २८ जुलै, १९९५ रोजीच्या विक्री करारनामानुसार त्यांनी सदर फ्लॉट खरेदी केला आहे.
- श्रीमती विमल काल्पाना उंबेजें यांचे ११ ऑक्टोबर, २०२२ रोजी निधन झाल्यानंतर त्यांचे कायदेशीर वारसदार श्री. योगेश काल्पाना उंबेजें यांनी यांनी सदर केल्या दस्तावेजांच्या आधाराने सदर सोसायटीचे त्यांच्या नावे मसजले ५०% शेअर्स हस्तांतरित केले आणि तदनुसार ते एकमेव मालक झाले.

पुढे सुचित करण्यात येत आहे की, वर नमुद अंटे मध्ये नमुद मुद करारनामा हक्का आहे, न्यायकारिता मालकने डी.एन. नगर पोलीस ठाणे, अंधेरी (प.) येथे दिनांक २० मे, २०२३ रोजी नोंद क्र.१९९९९/२०२३ अंतर्गत मान्यता हरविण्याचे पोलीस एन.सी./एच.आय.आर. नोंद केले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॉट किंवा भागावर विक्री, बंधीत, भाडेपट्टा, मालकी हक्क, मुक्ता, अधिभार, न्याय, ताण, परिक्षा, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा मानणी अस्तित्वात त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकरिता मुद दस्तावेजांसह त्यांचे कार्यालय दुरुकान क्र.१५, तळमजला, निर्वला कोहोपोलिस, सिगर रोड व ने.रो.ये. जंक्शन, अंधेरी (प.), मुंबई-४०००५८ येथे सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांसत कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीचे दावा त्या/व्यक्तिगत केले आहेत असे समजले जाईल आणि सदर फ्लॉटबाबत कोणताही दावा विचाराने न घेता माझे अधिकार अधिकार प्रमाणानुसार विवरीत केले जाईल.

निवासी फ्लॉटची अनुसूची

फ्लॉट क्र.१५/बी, २रा मजला, इमारत क्र.११, टी न्यू असेंड ज्योत को.सी.ओ.लिमिटेड (पूर्वीची टी न्यू असेंड ज्योत प्रिमायवर्स को.सी.लिमिटेड), पुणेनगर, जय प्रकाश रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, क्षेत्रफळ ३४४ चौ.फू. विट्ठलरा क्षेत्र अंदाजे ३१.७८ चौ.मी. विट्ठलरा क्षेत्र तसेच अनुक्रमांक ००३६ ते ००४० धारक रु.५०/- प्रत्येकीची एकूण ५ शेअर्स असलेले भागधार्यांपैकी क्र.०८ आणि सदर इमारतीमध्ये तळमजला + ६ वरील मजले लिफ्टमध, सदर इमारत सन १९९२ मध्ये बांधण्यात आली. वृहन्मुंबई महानगरपालिका के (पश्चिम) महापालिका बँड, अमीर सीटीएफ क्र.८२६ व ८२७, महसूल गाव-आंबिवली, तालुका अंधेरी, नोंदीकृत मुंबई उपनगर.

अज दिनांकीत २५ मे, २०२३

सही / -
श्री. शैलेश जी. शार
बी.कॉम., एलएल.बी
वकील उच्च न्यायालय
नोंदीकृत क्र.एमएच/१९४/१९८८

TCI INDUSTRIES LIMITED
CIN: L74999MH1965PLC338985
Regd. & Corp. Off.: N. A. Sawant Marg, Near Colaba Fire Brigade, Colaba, Mumbai - 400 005.
Tel.: 022-2282 2340 | Telefax: 022-2282 5561 | Email: tci@mtl.net.in | Website: www.tciil.in

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु.लाखात, नमुद केल्या व्यतिरिक्त)

तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	३१.०३.२३	३१.०३.२२	३१.०३.२३	३१.०३.२२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१०.०३	५५.१०	११२.०९	१४२.६१
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५.०७	(२.६६)	(६.६३)	(९४.८७)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५.०७	(२.६६)	(६.६३)	(९४.८७)
अपवाददात्मक व विशेष साधारण बाबानंतर	५.०७	(२.६६)	(६.६३)	(९४.८७)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५.०७	(२.६६)	(६.६३)	(९४.८७)
अपवाददात्मक व विशेष साधारण बाबानंतर	५.०७	(२.६६)	(६.६३)	(९४.८७)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(०.२२)	(१.६७)	(७.९२)	(९३.८८)
कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(०.२२)	(१.६७)	(७.९२)	(९३.८८)
भरणा केलेले समभाग भांडवल (द.मु.र.१०/- प्रती)	१०.६७	१०.६७	१०.६७	१०.६७
राखीव (पुनर्विलोकित राखीव वाढून) लेखापरिक्षित ताळेबंदप्रकरिता दिल्यामुसार			५.९००	(९९.८५)
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)				
अ. मूळ	०.५७	(०.३०)	(७.४०)	(१०.५८)
ब. सौमिकृत	०.५७	(०.३०)	(७.४०)	(१०.५८)

टिपः

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये वीएसई लिमिटेडसाठी सादर करण्यात आलेली ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतरा आहे. संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.tciil.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
२. वित्तीय निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २३ मे, २०२३ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले. वरील सदर निष्कर्षांचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी लेखापरिक्षण केले आहे.

टीसीआय इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता
सही / -
रविशंकर झुनझुनवाला
अध्यक्ष व स्वतंत्र संचालक
डीआयएनः००२३३७९

ठिकाण: मुंबई
दिनांक: २३ मे, २०२३

PUBLIC NOTICE

This is to inform public in general that our client MR. UKHTAR UMER MUJAWAR is the lawful owner, possessor or in respect of the Commercial Property: SHOP NO.05, GROUND FLOOR, SURYAVANSHI APARTMENT OF BHAGIRATHI CHS LTD, AMRUT NAGAR, MUMBAI, DIST. THANE-400012. And he has a Bill (Bultpatt) that the said MR. UKHTAR UMER MUJAWAR has his original builder agreement in respect of the above Shop. In his possession, hence the finder or any one in possession of the aforesaid document shall handover the same to the undersigned forthwith, failing which lost builder sale agreement will be treated as misplaced/lost for all future transactions if any one misuses the same, in any manner he/she would be prosecuted. Those having any claim, claim of ownership interest, litigation, loan, lien, mortgage, any liabilities should be brought in the knowledge of the undersigned Advocate within 15 days from the date of publication of this notice. else no complaint will be entertained after stipulated time period and the same will be considered as waived or abandoned.

Asim Ansari (Legal Adviser)
Date: 25/05/2023 Advocate Jaijn Shaikh
Place: Thane (Advocate High Court)

Address: C/2 Allied C.S.B., Cwing, Sharifa Road, Amrut Nagar, Mumbai, Dist. Thane-400012

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to General Public on behalf of my client, Mrs. Neena Rasik Mamaniam, stating that Mrs. Kantaben Kalyanji Satra, was member of The Borivali Rajesh Co-operative Housing Society Ltd., holding Flat No. D/211, Second Floor, Eksar Road, Borivali (West), Mumbai 400092, in the building of the Society. She had nominated her husband and niece Mrs. Neena Rasik Mamaniam with 50% shares each. Mrs. Kantaben Kalyanji Satra also made Will dated 04.09.2015 mentioning that if her husband Mr. Kalyanji Ravji Satra dies prior to her death, his 50% shares in the said flat property will transfer to the name of niece Mrs. Neena Rasik Mamaniam and she will hold 100% shares in the said flat property and interest therein. Mrs. Kantaben Kalyanji Satra died on 19.10.2022. Subsequently Mr. Kalyanji Ravji Satra also died on 02.03.2023. In view of the above, Mrs. Neena Rasik Mamaniam will now hold 100% shares in the said flat property and interest therein.

I, Mr. Dattatrey B. Rawte, Consultant, Societies Matters, therefore, hereby invite claims or objections from heir or heirs or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased members in the capital/property of the Society within a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased members in the capital/property of the Society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in such manner as is provided under Bye-laws of the Society. The claims/objectors, if any, received by the Society for transfer shares and interest of the deceased members in the capital/property of the Society, the Society shall deal with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Consultant, as mentioned below between 11.00 a.m. and 01.00 p.m. and 06.00 p.m. and 8.00 p.m. from the date of publication of this Notice till the date of its period.

Sd/-
DATTATREY B. RAWTE,
Consultant, Societies Matters,
202, Om Kayashreshwari CHSL, L.T. Road, Borivali Naka, Borivali (W), Mumbai 400092
Place: Mumbai Date: 25/05/2023

SARASWATI COMMERCIAL (INDIA) LIMITED
CIN : L51909MH1983PLC166605
Regd. Office : 209-210, ARCADIA BUILDING, 195, NARIMAN POINT, MUMBAI - 400 021
Tel. : 022-40198600, Fax : 022-40198650; Website: www.saraswaticommercial.com; Email: saraswati.investor@gcvl.in

Statement of Audited Standalone & Consolidated Financial Results for the Quarter and year ended March 31, 2023 (Rs in Lakhs except Sr. No.7)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended March 31, 2023 (Audited)	Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter Ended March 31, 2022 (Audited)	Quarter Ended March 31, 2023 (Audited)	Year ended March 31, 2023 (Audited)	Quarter Ended March 31, 2022 (Audited)
1)	Total Income	(1,766.95)	2,398.21	1,119.45	(1,762.80)	2,402.70	1,130.42
2)	Profit / (loss) for the period before Tax #	(1,994.25)	1,906.06	975.95	(1,990.32)	1,909.51	986.72
3)	Net Profit / (loss) for the period after Tax #	(1,740.57)	1,166.40	638.74	(1,736.99)	1,170.33	646.85
4)	Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(2,271.15)	1,128.58	6,039.24	(2,246.25)	1,153.84	6,246.47
5)	Equity Share Capital (Face value of Rs 10/- each)	102.99	102.99	102.99	102.99	102.99	102.99
6)	Reserves (excluding Revaluation Reserves as per Balance sheet of previous year)		43,243.30			43,708.65	
7)	Earnings per Share (of Rs 10/- each)						
	(a) Basic (not annualised)	(169.00)	113.25*	62.15	(168.78)	113.48*	62.63
	(b) Diluted (not annualised)	(169.00)	113.25*	62.15	(168.78)	113.48*	62.63

*Annualised

#The Company does not have Exceptional items to report for the above periods.

Notes:

- 1) The above audited financial results for the quarter and year ended March 31, 2023 have been reviewed by the Audit committee and on its recommendation have been approved by the Board of directors at its meeting held on May 24, 2023.
- 2) The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2023 filed with the Stock Exchanges under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015, as amended. The full format of the said "Financial Results" are available on the website of Stock Exchange "www.bseindia.com" and on Company's website "www.saraswaticommercial.com".

Date : May 24, 2023
Place : Mumbai

Sd/-
Ritesh Zaveri
Director
DIN : 00054741

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड
नोंदीकृत कार्यालय: इंडिया स्टील वर्क्स कॉम्प्लेक्स, जैमिण कॅम्पाउंड, घोसोली, रायगड - ४१२०२३, महाराष्ट्र
सीआयएन: एन५१९००एमएच१९८५पीएससी०४३१८६

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेडची अतिरिक्त सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृश्यात्मक माध्यम (ओएचडीएम) द्वारे आयोजित केली जाईल.

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची अतिरिक्त सर्वसाधारण सभा (इंजीएन) बुधवार, २३ जून २०२३ रोजी दु.२:०० वा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृश्यात्मक माध्यम (ओएचडीएम) द्वारे इंजीएनच्या सूचनेमध्ये नमुद केल्यामुळे व्यवसायावर विचारविनिर्माण करण्याकरिता होणार आहे.

कंपनी मजला, २०१३ च्या लागू तल्लुटी आणि त्याखाली तयार केलेल्या नियमांचे पालन करून सहायिका वार्षिकसाधारण परिषदक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, क्र.१७/२०२० दिनांक १५ जून २०२०, क्रमांक ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, क्रमांक २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, क्र. ३१/२०२२ दिनांक ५ मे २०२२ आणि क्र. ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सहाकार मंडळाच्या (पुनर्स्थापनेसाठी) जारी केले आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन, २०१५, ('लिस्टिंग रेग्युलेशन') सेबी परिषदक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआयआय/बी/२०२०/१९ दि.१२ मे २०२० सहायिका परिषदक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआयआय/बी/२०२०/१९ दि. १५ जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी/सीआयआय/बी/२०२०/१९ दि.२८ दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी परिषदक क्र. एचओ/सीएफडी/पीओडी-२/४/सीआयआय/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३, सहाकार मंडळाच्या प्रत्यक्ष उपाध्यक्षीतयाच्या सामान्य ठिकाणी इंजीएन आयोजित करण्यात आली आहे.

एम्सीसीच्या परिसरकेंद्रावर, ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी कंपनी/शिफारिशीत सहभागीदार (सीपी) मध्ये नोंदीकृत आहेत त्यांनाच ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवली जाईल. ही सूचना कंपनीच्या www.indiasteel.in वेबसाईटवर, स्टॉक एक्सचेंज वीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वर आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com ई-व्होटिंग वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.

पुढील सदस्यांक व्हीसी/ओएचडीएम सुविधेद्वारे इंजीएन मध्ये सहभागी होऊ शकतात आणि भाग होऊ शकतात. इंजीएन मध्ये सामील होण्याच्या सूचना आणि सहभागीची पडत सूचनेमध्ये प्रदान केली जाईल. व्हीसी/ओएचडीएम द्वारे इंजीएनचा उपस्थित राहण्याचा सदस्यांचा कालावधी २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या घोषणांच्या उद्देशाने सीमित असेल.

ज्या सदस्यांनी वार्षिकी चक्रवर्तित शेअर्स धारण केले आहेत आणि त्यांनी आयडी कंपनीकडे त्यांचा ई-मेल आयडी नोंदीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी कंपनीच्या अधिकार आणि भाग हस्तांतरण प्रतिक्रिपी (व्हाईएटीए) द्वारे अपडेट/इंडिया प्रॉक्सी सर्व्हर लिमिटेडकडे त्यांचा ईमेल आयडी नोंदीकृत/अपडेट करण्याची विनंती केली आहे: +९१ २२ ४९९१६०००, ई-मेल: mt.helpdesk@linkintime.co.in (व्हाईएटीए) www.linkintime.co.in सदस्यांच्या पत्त्याच्या समर्थनाचे फोनिओ क्रमांकांच्या तपशीलसह आणि पत्र कार्डची स्वयं-साक्षात्कारित आणि पुढर आणित इतर कोणत्याही दस्तऐवजाची (उदा. ड्युअलिग लायसेंस, पारसार्थ, आधार कार्ड इ.) स्वयं-साक्षात्कारित प्रत संलग्न करा.

डिपेंडेंसीआइडवर चक्रवर्तित शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या संबंधित डिपेंडेंसीत सहभागीदाराकडे त्यांचा ईमेल आयडी नोंदीकृत/अपडेट करण्याची विनंती केली जाते. सूचनेमध्ये नमुद केल्या उरणांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा प्रदान करेल.

कंपनी इंजीएन दरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील प्रदान करेल.

इंजीएनमध्ये रिमोट ई-व्होटिंगद्वारे मत देण्याची तपशीलवार प्रक्रिया सूचनेमध्ये प्रदान केली जाईल.

कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि एम्सीसीच्या परिषदांचे पालन करून त्यांच्या फायद्यासाठी ही जाहिरात जारी केली जाते आहे.

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेडकरिता
सही / -
वसुध ए. गुप्ता
व्यवस्थापकीय संचालक
(डीआयएनः ०२९३८३७३)

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दिनांक १८ ऑगस्ट, २००३ रोजीचे करारनामानांमार्फत श्री. अजय मलिनलाल परमार यांनी कोअर हाऊस क्र.सी-२२, क्षेत्रफळ ३० चौ.मी. विट्ठलरा क्षेत्र, गोर्गाई(१), मंगलवर्ती को-ऑपरेटिव्ह हींगिंग सोसायटी लिमिटेड, प्लॉट क्र.५३, आरएससी-२८, गोर्गाई-१, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१ ही जागा विक्रीत आई.अजयकुमार सोमनारायण यांच्याकडून तावत नमुद नियम व अटीनुसार दिनांक ०४.०१.२०१० रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएए-११-००१४३-२०१० धारक संयुक्त उपनिबंधक बोरिवली-५, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालयात नोंदीकृतनुसार खरेदी केले आहे आणि दिनांक ०५.०२.१९९० रोजीचे अनुक्रमांक १०१ ते २०५ असलेले भागधार्यांक क्र.२१ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्स आणि या व्यतिरिक्त दिनांक ३१.०३.२०११ रोजी सदर सोसायटीद्वारे त्यांच्या नावे देण्यात आलेले दिनांक २१.०८.२०२२ रोजीचे अनुक्रमांक ३३१ ते ३३५ असलेले भागधार्यांपैकी क्र.२१ धारक रु.५०/- प्रत्येकीचे ५ पूर्णपणे भरणा केलेले शेअर्सधारक आहेत आणि तदनुसार श्री. अजय मलिनलाल परमार यांनी मुंबई, महाराष्ट्र येथे दिनांक १९.०६.२०२२ रोजी निधन झाले, त्यांच्या पत्नीचा (१) श्रीमती करिश्मा अजय परमार (मुलगी), (२) श्री. अक्षय अजय परमार (मुलगा) व (३) कुमारी करिश्मा अजय परमार (मुलगी) हे मसजले कायदेशीर वारसदार आहेत आणि दिनांक २३.०५.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.बीआरएए-७-५५२१-२०२३ धारक संयुक्त उपनिबंधक बोरिवली-५, मुंबई उपनगर जिल्हा यांचे कार्यालयात नोंदीकृत दिनांक २२.०५.२०२३ रोजीच्या मुक्तता करारनामानाद्वारे उपरोक्त सर्व कायदेशीर वारसदारांनी सदर कोअर हाऊस जागेतील त्यांचे वारसाहक्कांचे प्राम सर्व अधिकारांची सामायिक शेअर्स, अधिकार, हक्क व हित त्यांची आई श्रीमती मंगलवर्ती अजय परमार यांच्या नावे मुक्त केले आहेत. तदनुसार माझे अशील श्रीमती मंगलवर्ती अजय परमार यांना म्हाडा देण्या जमा करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्या नावे सदर